

दृष्टिलक्ष्मा (दृष्टि + लक्ष्मा) f. *Feuerbrand* TRIK. 1, 1, 70.
 दृष्टि 1) adj. *klein, fein*: श्री यदस्मिन्नस्तुपुरे दृष्टे पुण्ड्रोके वेशम् दृष्टे इस्मवत्साकाशः KHĀND. UP. 8, 1, 1. Ind. St. 2, 182. दृष्टिविद्या COLEBR. Misc. Ess. I, 326. लृष्टिं BHĀG. P. 10, 81 im ÇKDā. कौशं वासः: — च-एडातकं दृष्टे वा *fein* KĀTJ. ÇR. 14, 5, 3. *jung an Jahren, im Gegens. zu वृद्ध* VJUTP. 101. SADDH. P. 4, 21, b. = उम्ब्रा H. a. n. 3, 562. = वालक्ष MBD. r. 166. — 2) m. a) *ein jüngerer Bruder*. — b) *Maus* H. a. n. MED. — Vgl. दधि, दृष्टि.

दृष्टिलक्ष्मा adj. = दृष्टि = क्रस्त्व नAIGH. 3, 2. श्रद्धानि (im Gegensatz zu महाति) KAUSH. BR. 19, 3.

दृष्टिपृष्ठ (दृ + पृ) n. N. eines Abschnitts im TV. Ind. St. 3, 383. — Vgl. महापृष्ठ.

दृष्टिमूल (दृ + मूल) n. Titel eines buddh. Sūtra BURN. Intr. 200, N. 1. 628.

दृष्टिपक (?) m. *ein best. Vogel* Verz. d. B. H. No. 897.

दृष्टि 1) adj. = दृष्टि *klein, fein* MAHĀNĀR. UP. in Ind. St. 2, 91. — 2) subst. die Höhlung im Herzen, das Herz selbst BHĀG. P. 3, 12, 44. 28, 33. 6, 9, 44. — Identisch mit दधि und auch daraus entstanden. Nach UṇāDIS. 2, 13 geht दृष्टि auf दधि zurück; nach UGGVAL. m. *Waldbrand*; nach Uṇ., Sch. *Feuer*.

दृष्टिगमि (दृष्टि + गम्य) m. N. A. *gastja's in einer früheren Geburt* BHĀG. P. 4, 1, 36. Vom Schol. (ÇKDā.) durch जठरागमि umschrieben.

1. दा (दृ, दाय) A. Präsensformen: a) दृदाति DñTRP. 25, 9. दृतम्, दृ-भाम्, दृवसि, दृदातः; दृहिं (P. 6, 4, 119), दृहिं (RV. 2, 17, 7), दृतात्, दृदातु, दृतम्, दृतः, दृदतुः; दृयात्: श्रृदातात्, श्रृदतम्, श्रृदातुं उ. श्रृदत्तम्, श्रृदुष्, ohne Augm. दृरात्, दृरात्, दृरातः; partic. दृदृत्, दृदृतम् u. s. w.; med. in Verbindung mit praapp., namentlich mit आ. दृतैः, दृत्से (AV. 12, 5, 56), दृद्वेष, दृद्वेषः; दृत्स्व, दृताम्; दृदोमहि, दृदीरन्, श्रदत्. Vom simpl. med.: दृते PANĀKAT. 38, 1. दृते KATHĀS. 8, 24. — b) दृति und दृतु �ved. (P. 6, 1, 8, VÄRTT. 3, Sch. P. 2, 4, 76, Sch.). — c) दृति 3. sg. (MBa. 3, 13422), दृदति (MBa. 13, 3148); दृ (MBa. 9, 2442. MĀRK. P. 8, 35); श्रददत् (ved. und MBa. 2, 1880. 3, 10207. 12204. 13186. 13308. 7, 2284. R. 3, 4, 19, 5, 38, 14), दृदत्, दृदस्, दृदन्; med. (mit bes. Bed. im Veda): दृदै 1. und 3. sg., दृदते 3. sg., दृदते; दृद्यान्, दृदान् उ. दृदान्; श्रददत्, श्रददिष्ट (SV., श्रद-दिष्ट RV.); ep. दृत्स्व in der gew. Bed. MBa. 1, 3432. 7160. 2, 1512. 3, 10836. HARIV. 6341. R. GOR. 2, 32, 13. MĀRK. P. 8, 35. SIB. D. 50, 1. — d) दृचि MBa. 12, 10466. HARIV. 10838. 10861. R. 1, 29, 15. 2, 53, 21. (आ) दृचि MBa. 2, 880. 14, 2753. — e) (आ) दृयमान MBa. 1, 7029. — f) (आ) दृदायन् (partic.) MUND. UP. 1, 2, 5. — B. allgemeine Formen: aor. श्रदात् (P. 2, 4, 77. VOP. 8, 25, 87), ved. दात्, दाताम्, दात, श्रुद्ध, दृम्, दृमति NAIGH. 2, 30. दृमस्थम् 2. du., देष्य VS. 2, 32; med. (mit praapp.): श्रदित, श्रदिषि, श्रदिष्ट 3. sg. (P. 1, 2, 17. VOP. 10, 11); perf. दृदै, (पर) दृदाय, दृद्युम्, दृदै, दृद्धस्; partic. दृदावान् AV. 5, 41, 4. दृदान् RV. 10, 132, 3. दृदिवासम् (VOP. 26, 193), दृद्धस् u. s. w.; med. (प्र) दृदिरे; दृदे, दृदते, दृदिरे P. 6, 4, 126, Sch. VOP. 8, 52, 106.; fut. दृस्यामि, med. दृस्ये, दृस्यते, दृस्यते beim simpl. MBa. 3, 10584. 12687. 5, 7489. BHĀG. 3, 12. HARIV. 9219. R. 1, 10, 6. 34, 29. 2, 30, 45. MĀRK. P. 18, 21; prec. देयात् P. 6, 4, 67. VOP. 8, 85, 87. (पर) देयाम् ved. — दृतुम्, दृतवे, दृतवै (SIDDH. K. 229, b, 4); दृत्वै, दृत्वाय (P. 7, 1, 47, Schol.), °दाय P. 6, 4, 69. (उप) दयः. — pass. दीपते

P. 6, 4, 66; श्रदिषाताम् und श्रदायिषाताम्, श्रदायि (P. 7, 3, 33, Sch.); दरे: दायिष्टे; दासीष्ट und दायमीष्ट P. 6, 4, 62. VOP. 24, 4, 5; उपद्यमान vom Stamme दृद्; partic. दृत्, nach vocalisch auslautenden praapp. त (P. 7, 4, 46, 47; vgl. auch देवत R. V. 1, 37, 4) und दृत्, व्यात् und व्यादित, दृत in लदात. 1) *geben, schenken; verleihen, gewähren; mit acc. (oder partitivem gen.) der Sache, dat. gen. oder loc. (loc. nicht in der älteren Sprache) der Person: मा निन्दृत् य शां मह्यं रातिं देवा दृदै। RV. 4, 5, 2.* श्रृद्धं भूमिमद्दामार्याय 26, 2. गवां चत्वारू दृदतः सूक्ष्मां 5, 30, 12. उप्रं नो ऽवः पार्ये श्रृद्धां: 6, 26, 1. पमो दृदात्यवसानमस्मै 10, 14, 9. मदे त्विं प्या दृदति नः 8, 1, 21. यदीं ब्रूहम्य इददैः 45, 39. नक्तिवृत्ता न दृदिति 32, 15. महो रुपो राधेसो यदृदतः 7, 28, 5, 56, 15, 57, 16. 1, 39, 9. किं नोडुडु दृ-ष्टिं से दातवा उं 4, 21, 9. दातवे वसुं 7, 59, 6. 4, 20, 10. 8, 19, 29. श्लो रुपो दाता: 7, 4, 6. AV. 3, 5, 3. 6, 24, 1. 71, 3. 10, 6, 29. 14, 2, 42. ÇAT. BR. 2, 3, 4, 6. दास्यन्धवति 5, 1, 4, 11. 11, 4, 3. 7. 5, 1, 12. KĀTJ. ÇR. 4, 6, 10, 10, 12. दी-यमानं न प्रत्याचक्षीत 22, 1, 32. दृदे (pass.) वो महिं तृतीयं सर्वं मदाय RV. 4, 34, 4. यथा स्तोमो दृदे वः 37, 4. योति: पितृभिर्दित्तम् 10, 107, 1. 2, 38, 11. 8, 45, 52. इन्द्रेणा दृता वरुणेन शिष्टः AV. 3, 5, 4. 6, 123, 4. — दृत्स्व — दिजायन्यो इहो धनम् R. GOR. 2, 32, 13. M. 3, 31. तीरं जातमात्रस्य — द-डुः: R. 1, 38, 24. कथमस्य स्तनं दास्ये HARIV. 9219. दृदति वसुधा स्फोतां ये वेदविद्विष्ट दिजो MBa. 13, 3148. R. 2, 79, 15. दिद्रिदे दीपते ad HIT. I, 10. मेचनघर्वैलपादयेभ्यः पमो दृतुम् ÇAK. 8, 23. दृत्स्व शर्म प्रविवितो इस्य MBa. 3, 10836. श्रावणे चाभिषेके च दृदायस्मै HARIV. 5709. श्रुतो हितोपदेशो ऽयं पाठ्वं संस्कृतोऽक्षिषु। वाचो सर्वत्र वैचित्र्यं नीतिविद्या दृदति च॥ HIT. PR. 2. वरम् eine Wahl —, einen Wunsch Jmd gewähren ÇAT. BR. 11, 5, 1, 12. KĀTJ. ÇR. 4, 8, 10. N. 1, 8. MBa. 2, 1512. 3, 2225. HARIV. 10838. R. 1, 4, 22. MĀRK. P. 18, 21. श्रवकाशम् Platz, Raum, Einlass geben JĀGN. 2, 276. MĀRK. 44, 22. RAGH. 4, 58. PANĀKAT. I, 410. AMAR. 18. KATHĀS. 20, 71; vgl. M. 9, 271. 278. सा चेदस्मै न दृयात् wenn sie es ihm nicht gewährt (nämlich den Beischlaf) ÇAT. BR. 14, 9, 4, 7. eine Tochter Jmd zur Frau geben: दृदै कन्या तदा चास्मै भार्याम् R. 1, 9, 69. BHĀG. P. 6, 18, 11. gew. ohne भार्याम् M. 5, 151. 9, 71. 88. 91. JĀGN. 2, 146. 3, 24. MBa. 3, 10998. R. 1, 66, 27. VID. 193. प्राणान् जीवितम् Jmd das Leben schenken DRAUP. 7, 8, 9, 11. VID. 207. geben so v. a. hergeben, abtreten: दृद्याच्चैवासनं स्वकम् M. 4, 154. mit dem instr. des Preises: गवां शतसक्लवेण दीपतो शब्दला मम R. 1, 53, 8, 11. दातुर्महसि मूल्येन सुतमेकमितो मम 61, 14. म ते ऽन्तस्तुप्य दाता राजाश्चहृयेन वै N. 14, 21. geben so v. a. reichen: दीपतो वल्कलं मम R. 1, 2, 7. यवनी युद्धकाले राजो इस्तं दृदति Schol. zu ÇAK. 20, 16. तामिश्च भजाया यावत्स्नानाम्बुदीपते VID. 295. übergeben, einhändigen: कर्मां चर्म च u. s. w. प्रयुष स्वामिनां द्याम्बृतेष्वङ्गानि दर्शयेत् M. 8, 234. स्वप्यमेव सुयो (निक्तेय) द्याम्बृतस्य प्रत्यनतरे 186. शङ्कुलीयं दातुमिक्ति (nicht als Geschenk, sondern bloss zum Halten) ÇAK. 17, 3. श्न्योऽन्यस्य (परस्परं) तलान् (tlat) दृ॑ sich gegenseitig die Hand reichen MBa. 3, 14819. 9, 1860. HARIV. 15741. geben s. v. a. herausgeben, wiedergeben (= पुर्णा) MBa. 1, 3483. VID. 120): न हृ दाये कपेतकम् MBa. 3, 10584. सो ऽन्तर्दशाक्षात्द्रूव्यं द्याच्चैवाददीत च M. 8, 222. 223. दीपतो दिभिस्याएडानि PANĀKAT. 84, 20. geben so v. a. zahlen: दण्डम् eine Geldbusse M. 8, 341. 9, 229. पञ्चद्याच्चैवाक्षानि च 285. 8, 288. स्त्रियम् eine Schuld abtragen 154. 159. 162. 177. 184. 189. 233. JĀGN. 2, 45. als Lohn geben: